

माहितीचा अधिकार अधिनियम, २००५
अंतर्गत मा.मंत्री/राज्यमंत्री यांचे कार्यालयात
जन माहिती अधिकारी व अपिलीय प्राधिकारी
पदनिर्देशित करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग,
शासन निर्णय, क्र.तक्रार-२६१५/१४५०/प्र.क्र.२९९/२१
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
दिनांक : १३ ऑक्टोबर, २०१६.

प्रस्तावना:

मा.मंत्री/राज्यमंत्री यांचे कार्यालयाकडून विविध प्रकारची कर्तव्ये पार पाडली जातात, जसे विविध विभागाकडून प्राप्त होणा-या धारिका, जनतेकडून प्राप्त होणारे अर्ज, अर्जावर कार्यवाही करणे, जनतेकडून प्राप्त होणा-या तक्रारी यावर कार्यवाही करणे आणि विविध प्राधिकरणे/ कार्यालये यांचेशी पत्रव्यवहार करणे इत्यादी. त्यामुळे सदर कार्यालये माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ च्या कलम २ (ज) (घ) च्या कक्षेत येत असल्यामुळे मा.मंत्री/ राज्यमंत्री यांचे कार्यालयात जन माहिती अधिकारी/ अपिलीय प्राधिकारी पदनिर्देशित करण्याबाबत मा.मुख्य माहिती आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांनी निदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने मा.मंत्री/ राज्यमंत्री यांचे कार्यालयात माहितीचा अधिकार अधिनियम २००५ च्या कलम ५(१) अन्वये जन माहिती अधिकारी व कलम १९(१) अन्वये अपिलीय प्राधिकारी घोषित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :

उपरोक्त पार्श्वभूमीवर मा.मंत्री/ राज्यमंत्री यांचे कार्यालयात प्राप्त होणा-या धारिका, जनतेकडून प्राप्त होणारे अर्ज, जनतेकडून प्राप्त होणा-या तक्रारी, यावर केलेली कार्यवाही आणि विविध प्राधिकरणे/ कार्यालये यांचेशी केलेला पत्रव्यवहार इ. बाबत मा.मंत्री/ राज्यमंत्री यांचे कार्यालयातील माहिती पुरविण्यासाठी माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ च्या कलम ५(१) अन्वये मा.मंत्री/ राज्यमंत्री यांचे कार्यालयाने जन माहिती अधिकारी व कलम १९(१) अन्वये अपिलीय प्राधिकारी नियुक्त करण्याची कार्यवाही करावी.

२. संबंधित जन माहिती अधिकारी व अपिलीय प्राधिकारी यांनी माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ मधील तरतुदींचे काटेकोरपणे पालन करावे.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६१०१४१७५१०५८००७ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(कि. शां. परब)

अवर सचिव, सामान्य प्रशासन विभाग

प्रत,

- १) मा.राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मुंबई
- २) मा.मुख्यमंत्री महोदयांचे प्रधान सचिव/सचिव, मुख्यमंत्री सचिवालय, मंत्रालय, मुंबई
- ३) मा.मुख्य माहिती आयुक्त व सर्व माहिती आयुक्तांची कार्यालये
- ४) शासनाचे सर्व मा.अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, मंत्रालय, मुंबई
- ५) मा.सचिव, मुख्य सचिव कार्यालय, मंत्रालय, मुंबई
- ६) मा.आयुक्त, राज्य माहिती आयोग(सर्व)
- ७) *प्रबंधक, मा.उच्च न्यायालय, मूळ शाखा, मुंबई
- ८) *प्रबंधक, मा.उच्च न्यायालय, अपिल शाखा, मुंबई
- ९) *प्रबंधक, मा.लोक आयुक्त व उपलोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई
- १०) *मा.सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई
- ११) *सचिव, राज्य निवडणूक आयोग, नवीन प्रशासन भवन, मुंबई
- १२) *मा.प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
- १३) *प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई
- १४) सर्व मा.मंत्री/राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव/विशेष कार्य अधिकारी/स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई
- १५) सर्व मंत्रालयीन विभाग
- १६) सर्व सह/उप सचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई
- १७) निवड नस्ती

*पत्राने